

तान्व्य patron. von *Tanu gaṇa* गर्भादि zu P. 4, 1, 105. Dazu f. तान्व्याणी *gaṇa* लोक्तिर्दि zu P. 4, 1, 18.

तानुनपात adj. f. ^१ den Tanūnapāt betreffend, an T. sich richtend LÄT. 6, 4, 13. 14. ANUPADA 4, 6. NIDĀNA 4, 8.

तानुनस्त्रै १) n. eine Schurhandlung, bei welcher unter Anrufung des Tanūnapāt (= Tanūnatar) das Āgja vom Opfernden und von den Priestern berührt wird: यद्गुणस्य राजा गृहे तनुं मन्त्रदधत ततानु-स्त्रमभवत् ततानुनस्त्रै तानुनस्त्रै वर्म् AIT. BR. 1, 24. ĆAT. BR. 3, 4, 2, 8, 2, 1, 12, 13. TS. 3, 1, 2, 2. सतानुनस्त्रै heisst der Genosse bei dem Tanūnapātra - Gelöbniss: न सतानुनस्त्रै दोषदधयम् AIT. BR. 1, 24. ĆAT. BR. 3, 4, 2, 9. KĀTJ. ĆR. 8, 1, 26. — 2) adj. bei dieser Handlung gebraucht: श्राव्य अपासम्बादा विषयम् AIT. BR. 1, 24. KĀTJ. ĆR. 8, 1, 24. 23. ĆĀṄK. ĆR. 5, 8, 2. LÄTJ. 5, 6, 6.

तानूर m. Strudel TRIK. 1, 2, 11. — Vgl. तालूर्.

तात् १) adj. s. u. तम्. — २) subst. mystische Bez. des Buchstabens ट Ind. St. 2, 316.

तात्वत् (von तत्) n. Gewebe, ein gewebter Stoff MBH. 9, 329. 10, 87. SUČR. 2, 74, 11. 197, 14. 331, 8. P. 7, 3, 45, VĀRTT. 8. नवं GRHJASĀNGR. 2, 59. कार्पासं M. 12, 64. अतात्वत् (वसन) LÄTJ. 2, 8, 24. शणात्तवी (मेघला) M. 2, 42.

तात्वत् patron. von तत् *gaṇa* गर्भादि zu P. 4, 1, 105. Dazu f. तात्वाणी *gaṇa* लोक्तिर्दि zu P. 4, 1, 18.

तात्वाचार्य (von तत्त्वाचार्य) m. der Sohn eines Webers P. 4, 1, 152, Sch.

तात्व (von तत्त्वी) n. Saitenspiel: तात्वगानीयसदृशै कुमौरै R. GORR. 1, 3, 70; vgl. तत्त्वीगति: 45.

तात्विक (von तत्त्व) १) adj. subst. mit einer Disciplin vollkommen vertraut; ein Fachgelehrter AK. 2, 8, 1, 15. H. 483. BHĀSHĀP. 148. — २) adj. in einem Tantra gelehrt, vorgetragen: अतिश्च द्विविधा वैदिकी तात्विकी च HĀRITA bei KULL. zu M. 2, 1. वैदिकतात्विकेण येणेन BHĀG. P. 8, 6, 9. युक्तप्रस्तात्विकाश्य या: SUČR. 1, 11, 19. °की संज्ञा eine technische Benennung TATTVAS. 39, 1. — ३) m. ein Anhänger der mystischen Tantra ĆKD. WILS. BURN. INTR. 537.

तान्द्रन (?) m. Wind WILS.

१. तान्व्य (von तन्) adj. zur eigenen Person gehörig, leiblich NIR. 3, 6. न जामये तान्वी दिक्यमरैकै एक लिखित लोकतापनं तपः RV. 3, 31, 2.

२. तान्व्य १) wohl patron. von तन्व (s. d.). N. pr.: सुयो दिदिष्ट तान्वः सुयो दिदिष्ट पूर्वः सुयो दिदिष्ट मायुवः RV. 40, 93, 15. Nach RV. ANUKR. Liedverfasser von RV. 40, 93. — २) n. Bez. eines nach Tanva benannten Sāman Ind. St. 3, 217.

३. तान्व्य (wohl durch metrische Dehnung für तन्व [von तन्]) adj. einen Aufzug bildend, geflochten, gewebt: निरिणानो विधावति ग्रन्थ्यर्थाणि तान्वी RV. 9, 14, 4. गृह्णाति दिप्रमविरस्य तान्वी 78, 1. In beiden Fällen zu sprechen: तान्वा.

तान्वङ्ग patron. von तन्वङ्ग RĀGA-TAR. 7, 898.

तापै (von १. तप्) १) m. (भावग्रहणायम्) *gaṇa* उच्छादि zu P. 6, 1, 160. a) Hitze H. an. 2, 296. MED. p. 7. कर्मभावात्कातापान् M. 12, 76. BHĀRTB. 2, 67. श्रक्षमपूखः ĆĀṄK. 86. BHĀG. P. 3, 14, 48. अत्पर्यथं MĀLAV. 33. उपशात् ° SUČR. 2, 74, 10. °स्वेद् Schweiss durch (trockene) Hitze, eine der 4

Arten von Schweisserzeugung 181, 8, 10. 182, 18. Am Ende eines adj. comp. f. श्री KUMĀRAS. 7, 84. — b) Schmerz, Weh, Qual (sowohl des Körpers als auch der Seele) AK. 3, 4, 1, 10. H. an. MED. श्री पृष्ठतापादादि-त्यमुपातिष्ठत MBH. 1, 4405. 13, 2021. श्रङ्गं SUČR. 2, 181, 11. तुताप RĀGA-TAR. 2, 22. मट्टन् ° DHĀRTAS. 92, 9. समस्ताप: मनसिङ्गिनिदायप्रसरयो: ĆĀṄK. 37, 60. मक्हान्मे हृदये तापः: R. 3, 2, 2. DRAUP. 5, 20. JOGAS. 2, 15. BHĀRTB. 1, 15. BHĀG. P. 3, 25, 23. 8, 5, 13. उरुं 3, 4, 27. °त्रय 5, 39. 22, 32. तत्रिप-तापद VARĀH. BHĀ. S. 5, 69. तान् — ताप: स्पृशति 74. मनस्ताप MBH. 1, 504. R. 2, 22, 10. HIT. I, 122. चित्तं SĀH. D. 70, 2. — 2 f. इ N. pr. eines im Vindhja entspringenden Flusses, die Tapti, H. 1084. H. an. MED. LIA. I, 88. HARIV. LANG. I, 509. VP. 176. BHĀG. P. 5, 19, 18. Nach TRIK. 1, 2, 31 die Jamunā. — Vgl. पश्चात्ताप.

तापक (wie eben) १) adj. erhitzen, brennend ĆKD. WILS. — २) m. Fieber ĆABDAR. im ĆKD. R.

तापती s. u. तपती.

तापत्य १) adj. die Tapati betreffend, von ihr handelnd: श्राव्यान MBH. 1, 387. — २) metron. von Tapati, Bein. Kuru's MBH. 1, 6505. Arḡuna's 6509. 6514. 6516. fgg. 6632. sg.

तापन (vom caus. von १. तप्) १) adj. f. इ brennend, peinigend, quälend, bedrängend: अतप्यत स्माखिललोकतापनं तपः (BURN.: une pénitence qui devait produire tous les mondes) BHĀG. P. 2, 9, 8. अमित्रं MBH. 1, 1178. 1809. 3, 11832. 4, 284. परं 6, 4606. शत्रुं R. 2, 78, 16. नैन्दनं 3, 38, 27. सुरं 6, 11, 20. शत्रुतापनी HARIV. 9427. Vgl. इन्द्रं, चन्द्रं. — २) m. a) die Sonne H. 93. MBH. 5, 1739. — b) die heiße Jahreszeit NIGH. PR. — c) der Sonnenstein (s. सूर्यकात्) RĀGĀN. im ĆKD. NIGH. PR. — d) Bez. eines der Pfeile des Liebesgottes GĀTĀDH. im ĆKD. — ३) n. a) das Brennen SUČR. 1, 151, 13. — b) das Peinigen, Kasteien: देहतापनै: MBH. 13, 1098. — c) eine best. Hölle JĀGĀN. 3, 224. — d) Gold NIGH. PR. — Vgl. तपन.

तापनीय १) adj. (von तपनीय) f. श्री golden MBH. 1, 8188. 7, 8459. HARIV. 4731. 12934. R. 3, 67, 7. 4, 44, 88. 6, 21, 5. — २) m. pl. N. pr. einer VS.-Schule Ind. St. 3, 264. COLEBR. MISC. ESS. I, 17. तापनीयोपनिषद् 11. Vgl. गोपालतापनीयोपनिषद्, उत्तरं, नृसिंहं, पूर्वं. Der N. der Schule und der Upanishad geht auf तपन zurück; vgl. रामतपन, त्रिपुरा, गोपालं Ind. St. 3, 323, 1. 6. 9.

तापयिष्ठु (vom caus. von १. तप्) adj. brennend, quälend: अतापः RV. 10, 34, 7.

तापश्चित् (von तपश्चित्) १) n. N. einer best. langdauernden Feier (तत्र): चत्वारि तापश्चितानि, तुल्याणि त्रैवर्षिकं द्वादशवर्षिकं पृष्ठिश्चादिकं म-हातापश्चित् अćv. ĆR. 12, 5. KĀTJ. ĆR. 24, 5, 6. 8, 7, 28. ĆĀṄK. ĆR. 13, 26, 4. LÄTJ. 1, 4, 22. 10, 10, 6. — २) adj. Beiw. des zur Feier des Tāpačkita aufgesetzten Agni ĆAT. BR. 10, 2, 5, 3. KĀTJ. ĆR. 17, 11, 12.

तापस् (von तपस्) १) adj. (f. इ) und subst. der Askese übt, Asket, Büsser, Anachoret P. 5, 2, 103. *gaṇa* उच्छादि zu P. 4, 4, 62. AK. 2, 7, 41. H. 809. ĆAT. BR. 14, 7, 1, 22. तापसष्वेव विप्रेषु M. 6, 27. तापसा यत्पो विप्राः 12, 48. 6, 51. N. 12, 45. 71. R. 4, 9, 45. DAQ. 1, 33. SUČR. 1, 136, 3. °कुल VĀRĀH. BHĀ. S. 19, 2. तापसाश्रम 37, 2. तापसारएय N. 12, 44. तापसकन्यका ĆĀṄK. 30, 14. तापसी MBH. 1, 3006. ĆĀṄK. 49, 9. 101, 21, v. l. VIKR. 79, 12.